

पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
 पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय  
 क्रमांक : नस/४/कावि/ ९२६ /२०१७  
 दिनांक : ०१/०७/२०१७

प्रति,

मा.....

सदस्य, विधी समिती  
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
 पिंपरी - ४११ ०१८.


विषय - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा दिनांक ०७/०७/२०१७ रोजी आयोजित केलेबाबत...

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक ०७/०७/२०१७ रोजी दुपारी ३.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सोबत सभेची कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण उपस्थित रहावे, ही विनंती.

मा.कळावे,

आपला विश्वासू



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
 पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी  
 २) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

**मा.विधी समिती**

कार्यपत्रिका क्रमांक - ०७

दिनांक : ०७/०७/२०१७

वेळ : दु. ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक ०७/०७/२०१७ रोजी दुपारी ३.०० वा.महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

-----

दिनांक १६/०६/२०१७ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक ६) सभावृतांत कायम करणे.

-----

विषय क्र.१) “ कान-नाक-घसा तज्ञ ” अभिनामाचे पद सरळसेवा प्रवेशाने भरण्याकामी कर्मचारी निवड समितीने शिफारस केलेल्या प्रतिक्षा यादीवरील डॉ.चव्हाण परमानंद देवदास यांची खुल्या (वि.जा.(अ)) प्रवर्गातून वेतनश्रेणी र.रु. १५६००-३९१०० ग्रेड पे ६६०० मध्ये “ कान-नाक-घसा तज्ञ ” अभिनामाचे पदावर नियुक्ती देण्यास मान्यता देणेकामी मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

विषय क्र.२) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये ग्रामपंचायत सेवेमधून वर्ग झालेल्या कर्मचा-यांपैकी १० वर्ष सेवा पूर्ण न झालेल्या तथापि दहा वर्ष सेवा पूर्ण होण्यासाठी एक वर्षापर्यंत कमी सेवाकालावधी असलेल्या कर्मचा-यांचीमाहिती खालीलप्रमाणे आहे.


अ.क्र.	कर्मचा-याचे नाव व पदनाम	मनपाकडील नियुक्ती दिनांक	सेवानिवृत्ती दिनांक	मनपामधील एकूण सेवा
१.	श्री. भालेकर सदाशिव घमाजी, शिपाई	०३/१२/१९९७	३१/१२/२००६	९ वर्षे २९ दिवस
२.	श्री.बिडकर तुकाराम बन्सी, शिपाई	०३/१२/१९९७	२८/०२/२००७	९ वर्षे २ महिने २९ दिवस

श्री.भालेकर सदाशिव घमाजी यांनी त्यांचे दि./०७/२०१५ चे पत्रात (दि.१९/१०/२०१५ रोजी आवक) नमूद केलेल्या बाबी व त्या अनुषंगाने केलेले मागणीचे अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील १० वर्षे सेवा पूर्ण होणेचे दृष्टीने मा.शासनामार्फत श्री.भालेकर सदाशिव घमाजी व श्री.बिडकर तुकाराम बन्सी यांच्या सेवेत भर घालण्यास मान्यता दिल्यास सदर कर्मचा-यांना निवृत्ती वेतन व इतर आर्थिक फायदे अदा करणेकामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आर्थिक भार उचलणेस तयार असलेबाबत व प्रकरणी शासनाचे अभिप्राय / मार्गदर्शन मिळणेकामी

इकडील पत्र क्र.प्रशा/०२/कावि/१७६/२०१६ दि.०२/०५/२०१६ अन्वये शासनास पत्र दिले आहे. त्यावर शासनाने पत्र क्र.पीसीसी-३०१६/प्र.क्र.३४८/नवि-२२ दि.२५ ऑक्टोबर,२०१६ अन्वये कळविले आहे की “मा.शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश व नियम तपासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रस्तुत प्रकरणी महानगरपालिकेच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा,तथापि कोणताही निर्णय घेतल्यामुळे समस्या उद्भवणार नाही याची दक्षता घ्यावी ”

महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन)नियम १९८२ मधील प्रकरण ५ (अर्हताकारी सेवा) मधील ५४(२) मध्ये खालीप्रमाणे तरतूद आहे. “सेवानिवृत्त होणा-या शासकीय कर्मचा-याने निवृत्तीवेतनासाठी केलेल्या अर्हताकारी सेवेच्या कालावधीमध्ये , शासन सामान्यतःएक वर्षाहून अधिक नसेल इतक्या मुदतीची भर घालू शकेल आणि ही मुदत या नियमाच्या तरतूदीनुसार निवृत्तीवेतनासाठी हिशेबात घेता येईल.”

प्रस्तुत प्रकरणी शासनाने यापूर्वी मनपास दि.२५/१०/२०१६ चे पत्रान्वये वरीलप्रमाणे मार्गदर्शन केले आहे. त्यामध्ये शासनाने प्रस्तुत प्रकरणी महापालिकेनेच त्यांचे स्तरावर उचित निर्णय घेणेबाबत कळविले आहे. त्यामुळे श्री. भालेकर सदाशिव घमाजी, शिपाई (सेवानिवृत्त) व श्री.बिडकर तुकाराम बन्सी, शिपाई (सेवानिवृत्त) यांच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील १० वर्ष सेवा पूर्ण होणेचे दृष्टीने व निवृत्तीवेतनाकरीता किमान सेवा कालावधी पूर्ण होणेच्या दृष्टीने या दोन्ही कर्मचा-यांना निवृत्तीवेतन अदा करणेसाठीचा आर्थिक भार उचलण्यास महानगरपालिका तयार असल्यास या दोन कर्मचा-यांच्या सेवेत एक वर्षापर्यंत भर घालणे अथवा शिथिल करणेस व तदनंतर निवृत्तीवेतन अदा करणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती मार्फत मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.



**नगरसचिव**

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/९२६/२०१७

दिनांक : ०१/०७/२०१७ चे लगत.

टिप - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयाचे विषयपत्र (डॉकेट) नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आले आहे.